

गिरिपुर (गिरि + पुर) n. *Gebirgsstadt oder N. pr. einer best. Stadt* HABIV. 5161.
 गिरिपृष्ठ (गिरि + पृष्ठ) n. *Berghöhe M. 7, 147.*
 गिरिप्रात (गिरि + प्र०) m. *Abschuss eines Berges* MBH. 13, 4729.
 गिरिप्रस्थ (गिरि + प्र०) m. *Bergabhang R. 2, 97, 1.*
 गिरिप्रिय (गिरि + प्रिय) 1) adj. *die Berge liebend.* — 2) f. शा das Weibchen des *Bos grunniens* RÄGAN. im ÇKDra.
 गिरिबान्धव (गिरि + बा०) m. *der Berge Freund, ein Bein. Çiva's Çiv.*
 गिरिबुद्धि (गिरि + बुद्धि) adj. = शत्रियुध ÇAT. BR. 7, 5, 2, 18.
 गिरिभिद् (गिरि + भिद्) 1) adj. *den Berg durchbrechend, von einem Flusse Kārtj. CR. 25, 14, 23. — 2) f. N. einer Pflanze, *Plectranthus scutellarioides* (पाषाणभेदक), BHĀVAPR. im ÇKDra.*
 गिरिस्तु (गिरि + स्तु) f. 1) N. einer Pflanze, = तुक्रपाषाणभेदा (daher bei WILS.: *a small stone*) RÄGAN. im ÇKDra. — 2) Bein. der Gemahlin Çiva's (s. पाच्चती) ÇKDra. Wils.
 गिरिखंड (गिरि + खंड = धर्म) adj. *aus Bergen hervorbrechend, von Bergen stürzend:* गिरिखंडो नोर्मयो मदतो वृक्षस्तिम्-यृक्षो श्वनात्रन् RV. 10, 68, 1.
 गिरिमछिका (गिरि + म०) f. *Wrightia antidysenterica R. Br. (s. कुट्टा) AK. 2, 4, 2, 47. H. 1137. RATNAM. 30.*
 गिरिमान (गिरि + मान) 1) adj. *Bergesumfang habend.* — 2) m. *Elephant ÇABDAR.* im ÇKDra.
 गिरिमाल (गिरि + माला) m. und °मालक m. N. eines Baumes Sch. zu Kārtj. CR. 22, 3, 9.
 गिरिमृद् (गिरि + मृद्) f. *rothe Kreide* TRIK. 2, 3, 6. — Vgl. गैरिक.
 गिरिमृदव (गि० + मृद) n. dass. RÄGAN. im ÇKDra.
 गिरिमेद m. N. eines Strauchs, = शत्रिमेद u. s. w. RATNAM. im ÇKDra.
 गिरियक m. *Spielball H. 689. Auch गिरियाक m. ÇABDAR.* im ÇKDra. — Vgl. गिरि, गिरिगुड.
 गिरिराज् (गिरि + राज्) m. *König der Berge, wohl der Himavant* MBH. 6, 3419. BHAG. P. 6, 12, 29. 8, 7, 12.
 गिरिवासिन् (गिरि + वा०) 1) adj. *auf Bergen —, im Gebirge wohnend.* — 2) m. *ein bestimmtes Knollengewächs (कृत्स्तिकान्द)* RÄGAN. im ÇKDra.
 गिरिव्रत्रि (गिरि + व्रत्रि) m. N. pr. der Hauptstadt von Magadha LIA. I, 133. fg. MBH. 1, 409. 2, 800. 7, 120. 8, 696. 13, 333. HABIV. 6598. R. 1, 34, 7. 2, 68, 21. VARĀH. BRH. S. 10, 14.
 गिरिश (गिरि + श �wohnend) *gāpa लोमादि* zu P. 5, 2, 100. 3, 2, 15, VÄRTT. 4, 3. VOP. 26, 33. adj. oder m. *im Gebirge wohnend, Beiw. oder Bein. Rudra-Çiva's* AK. 1, 1, 1, 26. H. 196. VS. 16, 4 (voc.). MBH. 3, 1622. 1662. 5, 1993. 7, 1041. 14, 196. RAGH. 2, 41. KUMĀRAS. 1, 37. KATHAS. 2, 83. BHAG. P. 4, 12, 23. 4, 1, 27.
 गिरिशत् (गिरि + शत्) adj. dass. VS. 16, 2, 3.
 गिरिशय् (गिरि + शय्) adj. dass. VS. 16, 29.
 गिरिशाल (गिरि + शाला) m. *ein best. Vogel* SUÇR. 4, 201, 20.
 गिरिशालिनी (wie eben) f. *Clitoria Ternatea Lin.* (s. अपराजिता) VIKĀMANA-P. im ÇKDra.

गिरिशङ् (गिरि + प्रङ्) m. *Bein. des Gaṇeṣa ÇABDAR.* im ÇKDra.
 गिरिषद् (गिरि + सद्) adj. *auf Bergen sitzend, von Rudra Pā.* GRHJ. 3, 15.
 गिरिष्ठा und घृ० (गिरि + स्था und स्थ) adj. *auf Bergen befindlich, im Gebirge hausend* NIU. 1, 20. मृग RV. 4, 154, 2. die MARUT 8, 83, 12. SOMA, der von den Bergen kommt, 9, 18, 1. 62, 4. 83, 10. 98, 9. श्रेष्ठोः पी-पूष्म 3, 48, 2. 5, 43, 1.
 गिरिसर्प (गिरि + सर्प) m. *eine Schlangenart* SUÇR. 2, 265, 9.
 गिरिसार (गिरि + सार) m. 1) Eisen H. 1038. an. 4, 250. MED. r. 261. HAB. 60. — 2) Zinn MED. लिङ्ग st. रङ्ग H. an. — 3) Bein. des Gebirges MALAJA H. an. MED.
 गिरिसारमय (von गिरिसार) adj. f. इ eisern MBH. 6, 2211. R. 6, 78, 19.
 गिरिसुता (गिरि + सुता) f. *die Tochter des Berges (Himavant), Bein. von Çiva's Gemahlin* VJUTP. 84. PANKAT. I, 173. VARĀH. BRH. S. 58, 43. UDBHAJA im ÇKDra.
 गिरिसेन (गिरि + सेना) m. N. pr. eines Mannes WASSILJEW 49. fg.
 गिरिस्त्रा (गिरि + स्त्र) f. *Bergwasser, Bergstrom* MBH. 13, 6362.
 गिरिह्वा (गिरि + ह्वा) f. Umschreibung für गिरिकर्णिका Clitoria Ternatea Lin. SUÇR. 2, 108, 18. 276, 15.
 गिरीन्द्र (गिरि + इन्द्र) m. *ein Fürst unter den Bergen, ein grosser Berg, als Bez. der Zahl acht (s. u. गिरि 1, b) ÇRUT. 41.*
 गिरीयक m. *Spielball H. 688, Sch.* — Vgl. गिरियक.
 1. गिरीश (गिरि + ईश) m. 1) *Fürst der Berge, der Himavant* H. an. 3, 719. fg. MED. c. 19. — 2) ein Bein. Çiva's AK. 1, 1, 1, 26. H. 196. H. an. MED. MBH. 13, 6348. KUMĀRAS. 3, 3. ÇIV. Name eines der 11 Rudra Mit. 142, 6.
 2. गिरीश (गिरि + ईश) m. ein Bein. Bṛhaspati's (vgl. गीष्यति) H. an. 3, 719. MED. c. 19. — Man hätte गीरीश erwartet.
 गिरीकम् s. श्रगिरीकम्.
 गिरीह्वा (गिरि + श्राह्वा) f. = गिरिह्वा SUÇR. 2, 256, 4.
 गिर्वाणस् गिरि + वनस्, vgl. RV. 1, 3, 2. 93, 9) adj. *Anrufung liebend, der Lieder froh, so heissen Indra und Agni,* NAIGH. 4, 3. NIU. 6, 14. RV. 4, 5, 7, 10, 11, 6. परे ता गिर्वाणो गिरे इमा भृत्यु विश्वतः 10, 12. प्र मन्महे श्रूपमाङ्गुष्ठे गिर्वाणे 62, 1. 43, 2. तं ता गीर्भिर्गिर्वाणं सर्वयम् 2, 6, 3. पादे स्तुताराः शतं पत्मुल्यं गुणाति गिर्वाणस् शो तदेत्स्मै 6, 34, 3. 50, 6. गीर्भिः शूतं गिर्वाणसम् 8, 2, 27. 78, 7. superl. 5, 86, 4. 6, 43, 20. 8, 37, 10. SOMA 9, 64, 14.
 गिर्वाणस्यु (गिरि + वनस्यु) adj. dass., von Indra: स हि वीरो गिर्वाणस्युर्विटानः RV. 10, 111, 1.
 गिर्वन् (von गिरि) adj. *reich an Anrufungen, — Lob:* इन्द्रो वै गिर्वा ÇAT. BR. 3, 6, 1, 24.
 गिर्वालू (गिर्वन् + वालू) adj. *den Liederreichen führend:* श्राङ्गिन न गिर्वालौ जिग्ययश्च: v. l. des SV. I, 1, 2, 2, 6 zu RV. 6, 24, 6, wo richtiger der voc. गिर्वालू: steht.
 गिर्वालूस् (गिरि + वालूस्) adj. *dem Anrufungen dargebracht werden, besungen, von Indra: गीर्भिर्गिर्वालू स्तवमान शा गृह्णि* RV. 1, 139, 6. गिरीश गिर्वालूसे सुवृक्तीन्द्राय 61, 4. 30, 5. 6, 21, 2. 24, 6. 8, 2, 30. 85, 10. vom Wagen der Aśvin 4, 44, 1. — Vgl. सत्पर्गिर्वालूस्.